

**NESCO LIMITED** 

Nesco Center Western Express Highway Goregaon (East) Mumbai 400063

T +91 22 6645 0123
F +91 22 6645 0101
E contact@nesco.in
W www.nesco.in

11 November 2022

BSE Limited
Department of Corporate Services
25<sup>th</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.

Scrip Code : 505355

National Stock Exchange of India Limited 5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

Symbol: NESCO

<u>Sub:</u> Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Financial Results of the Company for the quarter and half year ended 30 September 2022 published in the following newspapers on 11 November 2022 —

i) Business Standard (All India Edition); and

ii) Mumbai Lakshwadeep

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

**For Nesco Limited** 

Jinal J. Shah Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

## **NESCO LIMITED**

### EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2022**

(₹ in Lakhs) **Quarter Ended** Half Year Ended Year Ended **Particulars** No. 30.09.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 31.03.2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) **Total Income from Operations** 15,850.32 11,084.60 9,056.72 26,934.92 17,635.79 38,241.21 2 Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) 10,442.00 6,337.86 5,064.97 16,779.86 10,112.83 22,646.00 Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, After Exceptional and/or Extraordinary Items) 10,442.00 6,337.86 5,064.97 16,779.86 10,112.83 22,646.00 Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After Exceptional and/or Extraordinary Items) 8,189.89 5,370.28 4,398.75 13,560.17 8,634.68 18,917.12 5 Total Comprehensive Income for the Period (Comprising of Profit for the Period [After Tax] and Other Comprehensive Income [After Tax]) 4,399.92 18,964.91 8,192.15 5,367.30 13,559.45 8,637.10 1,409.20 Equity Share Capital (Face Value ₹ 2/- per share) 1,409.20 1,409.20 1,409.20 1,409.20 1,409.20 Reserves (excluding Revaluation Reserve) ,68,364.82 Eaming Per Share (EPS) a) Earning Per Share Basic (in ₹) (\*Not Annualised) \*11.62 \*7.62 \*6.24 \*19.25 \*12.25 26.85

#### Notes:

b) Earning Per Share Diluted (in ₹) (\*Not Annualised)

Additional information on Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half year ended 30 September 2022.

(₹ in Lakhs)

26.85

\*12.25

Sr.	Particulars		Quarter Ende	ed .	Half Yea	Year Ended	
No.		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
а	Total Income from Operations	15,850.32	11,084.60	9,054.78	26,934.92	17,620.35	38,216.37
b	Profit Before Tax	10,443.97	6,340.38	5,066.83	16,784.35	10,108.50	22,651.18
С	Profit After Tax	8,191.86	5,372.80	4,400.55	13,564.66	8,630.29	18,922.24
d	Total Comprehensive Income for the Period	8,194.12	5,369.82	4,401.72	13,563.94	8,632.71	18,970.03

\*11.62

\*7.62

\*6.24

\*19.25

- These financial results have been reviewed and recommended by the Audit Committee approved by the Board of Directors in its meeting held on 10 November 2022.
- The above is an extract of the detailed format of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended on 30 September 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nesco.in).

For Nesco Limited Sd/-

Mumbai, 10 November 2022

Krishna S. Patel Chairman and Managing Director

Registered Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063 CIN: L17100MH1946PLC004886

website: www.nesco.in



## I G PETROCHEMICALS LIMITED

CIN: L51496GA1988PLC000915

Regd. Office: T-10, 3rd Floor, Jairam Complex, Mala, Neugi Nagar, Panaji, Goa - 403 001. Tel: 0832-2970973 Email: igpl@igpetro.com; Website: www.igpetro.com

### STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

(₹ in lakhs)

		Quarte	Half Year Ended				
Sr.	Particulars	30-09-2022	30-09-2021	30-09-2022			
No.		Unaudited					
1	Total Income	57,477.69	47,381.56	123,915.24			
2	EBITDA	9,106.94	10,022.08	21,529.75			
3	Net profit before tax	7,480.14	8,800.61	18,349.14			
4	Net profit after tax	5,537.79	6,575.26	13,668.69			
5	Reserves			103,029.19			
6	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	3,079.81	3,079.81	3,079.81			
7	Basic & Diluted EPS in ₹ (Not Annualised)	17.98	21.35	44.38			

By order of the Board For I G Petrochemicals Limited

Nikunj Dhanuka

**Managing Director & CEO** DIN 00193499


#BSMorningShow





What does the **G20** presidency mean for India?





How indigenous is India's 5G technology?





Should you bet on new-age tech stocks after a mixed Q2?



Get the answers in today's episode



Visit mybs.in/MorningShow or scan this code to watch.



Mon - Fri | 8am







business-standard.com

Place : Chennai

Date: 9 November 2022



Date: 10th November, 2022

Place: Mumbai

**IGARASHI** Regd. Office: Plot No. B-12 to B-15, Phase II, MEPZ-SEZ, Tambaram, Chennai - 600045, India Phone No.: +91-44-42298199 Website: www.igarashimotors.com

MOTORS INDIA LTD. Email: investorservices@igarashimotors.co.in CIN: L29142TN1992PLC021997

Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30 September 2022 (Rs. in lakhs, except per equity share data)

Quarter ended Half year ended Year ended 30-Sep-22 | 30-Jun-22 | 30-Sep-21 30-Sep-22 30-Sep-21 31-Mar-22 **Particulars** (unaudited) (unaudited) (unaudited) Unaudited) (Unaudited) (Audited) Revenue from operations 17,373.18 14,261.04 15,899.35 31,634.22 30,738.77 55,640.46 Profit / (loss) before tax
Profit / (loss) for the period / year 75.97 46.57 (562.09) (420.30) (486.12) (373.73) 1,224.99 888.83 719.11 231.42 119.00 513.68 (560.66) Total comprehensive income for the period / year (926.61 1,020.12 412.90 Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each) 3,147.50 3,147.50 3,147.50 3,147.50 3,147.50 "Earnings per share (Rs.)(Not annualised in the quarters)" 0.15 -1.34 1.63 2.82 0.38 -1.19 (i) Basic

Notes to the unaudited financial results for the quarter and half year ended 30 September 2022:

- a. The unaudited financial results for the quarter and half year ended 30 September 2022 has been reviewed by the Audit Committee at its meeting held on 9 November 2022 and approved at the meeting of the Board of Directors held on that date. The above results have been subjected to limited review by the Statutory auditors of the Company. The report of the statutory auditor is unqualified.
- These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- c. In accordance with Ind AS 108 Operating Segments, the Company has organized the business into two categories viz, manufacture of components for 'Automotive' and 'Non-Automotive'. Accordingly, the Company has reported its segmental results for these categories.

	(	Quarter ended Half year ended		Year ende		
Particulars	30-Sep-22	30-Jun-22	30-Sep-21	30-Sep-22	30-Sep-21	31-Mar-202
	(unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Segment revenue (revenue and other operating revenue)						
Automotive	14,798.55	12,290.40	13,692.83	27,088.95	14,425.80	49,819.75
Non-automotive	2,574.63	1,970.64	2,206.52	4,545.27	16,312.97	5,820.71
Total segment revenue	17,373.18	14,261.04	15,899.35	31,634.22	30,738.77	55,640.46
Segment results						
Automotive	1,773.15	1,070.46	1,960.80	2,843.61	3,764.41	4,811.01
Non-automotive	(115.46)	(147.21)	(176.84)	(262.67)	(343.83)	(459.13)
Total segment results	1,657.69	923.25	1,783.96	2,580.94	3,420.58	4,351.88
Unallocable corporate income / (expenses)						
Other income	58.79	30.66	185.47	89.45	259.82	462.24
Employee benefits expense	(819.12)	(617.01)	(579.19)	(1,436.13)	(1,133.89)	(2,500.17
Finance costs	(310.92)	(249.97)	(194.39)	(560.89)	(377.77)	(655.04
Depreciation and amortization expenses	(81.68)	(81.74)	(85.90)	(163.42)	(171.26)	(334.73
Other expenses	(428.79)	(567.28)	(390.84)	(996.07)	(772.49)	(1,092.76
Profit / (loss) before tax	75.97	(562.09)	719.11	(486.12)	1,224.99	231.42
Tax expense						
Current tax	-	-	162.47	-	270.07	
Deferred tax charge / (credit)	29.40	(141.79)	42.96	(112.39)	66.09	112.42
Profit / (loss) for the period / year	46.57	(420.30)	513.68	(373.73)	888.83	119.00
Segment assets						
Automotive	56,763,13	53,876,78	56,597.03	56,763.13	56,597.03	54,224.9
Non-automotive	9,447.26	8,856.22	7,956.46	9,447.26	7,956.46	8,237.84
Unallocable	5,099.66	4,678.90	2,923.89	5,099.66	2,923.89	5,200.10
Total segment assets	71,310.05	67,411.90	67,477.38	71,310.05	67,477.38	67,662.8
Segment liabilities						
Automotive	15.273.36	12.051.39	11.356.43	15,273,36	11.356.43	12,462,1
Non-automotive	1,391,42	1,596.21	1,144.98	1,391.42	1,144.98	879.0
Unallocable	11,743.69	10,496.70	10,466.28	11,743.69	10,466.28	10,493.5
Total segment liabilities	28,408.47	24,144.30	22,967.69	28,408.47	22,967.69	23,834.6
Depreciation and amortization expense						
Automotive	1,023.16	945.66	948.69	1,968.82	1,896.63	3,756.0
Non-automotive	102.17	98.98	96.79	201.15	164.44	356.4
Unallocable	81.66	81.75	85.90	163.41	171.25	334.7
Total segment depreciation and amortization expense	1,206.99	1,126.39	1,131.38	2,333,38	2,232.32	4,447.10

- d. Figures for the prior periods / year have been reclassified wherever required to conform to the classification of the current period / year.
- e. The full financial results are available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com), the National Stock Exchange website (www.nseindia.com) and on the Company's website (www.igarashimotors.com).

For Igarashi Motors India Limited

R Chandrasekaran Managing Director DIN: 00012643



### नागरिकांना अतिरिक्त पाणी वापराची नोटीस

दि.१0 पुणे, महापालिकेने सम पाणीपुरवठा अंतर्गत योजनेच्या सुमारे লাख एक मिळकर्तींना

मीटर बसविले आहेत. त्याआधारे अनेक नागरिकांना अतिरिक्त पाणी वापरत

असल्याबाबतच्या नोटिसा पाठविण्यात आहेत; आल्या गंभीर पण त्यात चूका झाल्यामुळे संबंधितांना अकारण मनस्ताप झाला आहे. पुणे महापालिकेसाठी जलसंपदा विभागाने खडकवासला धरण प्रकल्पातून वार्षिक साडेअकरा अब्ज घनफूट (टीएमसी) कोटा पाण्याचा मजूर केला आहे. प्रत्यक्षात वापर म

सुमारे

होत आहे. त्यामुळे

ात्र

शहरात

बेसुमार अपव्यय होत आक्षेप असल्याचा विभाग जलसंपदा आणि या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातून घेतला जातो.ण्यासाठी खडकवासल्यातून सुमारे सध्या 36 टीएमसी वर्षभरात उचलले जात आहे. मात्र त्यांपैकी

दीडपट

पाण्याचा

प्रत्यक्षात किती पाणी नागरिकांपर्यंत पोचते, संशोधनाचा हा विषय आहे. कारण कोट्यापेक्षा मजूर जास्त घेउञ्नही, शहरातील मध्यवस्तीपासून कात्रज, कोंढव्यासारख्या उपनगरांपर्यंत पाणीटंचाईविषयीची ओरड नेहमी ऐकू

येते. मग हे जारुतीचे पाणी जाते तरी कोठे?.. त्याचा शोध घेण्यासाठी, घरनिहाय वा सोसायटीनिहाय अधिकृत माहिती घेण्यासाठी जाणून त्या ठिकाणी पाण्याचे मीटर बसविणे. चांगला मार्ग आहे. त्यानुसार, पाणीपुरवठा समान योजनेअंतर्गत तीन लाख. 36 हजार मीटर बसविले जाणार आहेत. त्यांपैकी एक लाख मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

#### PUBLIC NOTICE

SHARE CERTIFICATE LOSS/PUBLIC NOTICE

to notified that share certificate bearing No.9 (41 to 45) issued by Ghatkopar Evergreen Co-operative Housing Society Limited. Standing in the name of Mr. Rajeshkumar G. Shah and Nayana R. Shah are reported lost and they have requested for issue of duplicate Share Certificate.

Any claims or objections in this regard should be informed to The Secretary Ghatkopar Evergreen Co-operative Housing Society Limited. Gamdevi road, off LBS Marg, Ghatkopar West, Mumbai 400086. Within 15 days from the date this Public Notice

### PUBLIC NOTICE

Jayashree Om CHS Ltd, Geeta Nagar ayandar (W) informed that MR. KAMATA YADAV, owner of Flat No. D/403, Javashree On HS Ltd., Geeta Nagar, Bhayandar (W) Dis Thane 401101 ... holding Share Certificate issue by the society has lost Original Share certificati vhich was not traceable

The Jayashree Om CHS Ltd, Geeta Naga hayandar., hereby invites claims, objection for the lost of Share Certificate. If any perso ring any claim or objection for the lost of Share Certificate He/She/They may inform wit cumentary evidence within a period of 1! days from publication of this notice. If claims ith documentary evidence is not receive within prescribed period, the society shall be sue Duplicate share Certificate in the name of MR. KAMATA YADAV.

JAYASHREE OM CHS LTD, CONTACT : 9930448242 SECRETARY

जाहीर सूचना

माझे अशील श्री. योगेश बळीराम राणे राहणारः सदनिका क्र. २०१, २रा मजला, मेरिडेल. बिल्डिंग क. ३. एल.जे. कॉस रोड क. १. एस.ए मार्ग, माहिम, मुंबई ४०० ०१६ (यापुढे सदर सदनिका म्हणून उल्लेख केला जाईल) यांच्या वतीने सूचित करण्यात येत आहे की,

सदर सदनिका ही माझे अशील यांच्या वापरात, ताब्यात असन ते तिचा उपभोग घेत आहेत. माझे अशील है सदर सटनिका प्रस्तावित खरेदीदार यांना विकण्यास इच्छुक आहे, त्या कोणत्याही व्यक्तीचा हस्तांतरण, विक्री, गहाण, भेट, अदलाबदल, भाडेकरार, धारणाधिकार, शुल्क, वारसाहक, ताबा, देखभाल, याम अधिकारपंत्र किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा किंवा हरकत असल्यास, तसे त्यांनी त्या संदर्भातील लेखी स्वरुपात मला माइया खाली दिलेल्या पत्त्यावर सदर सुचनेच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रांसह कळवावे. अन्यथा सदर सदनिकेवर कोणताही दावा किंवा हक्क नाही असे गहित धरले जाईल आणि माझे अशील सदर सदनिकेच्या विक्रीसाठी पढील कार्यवाही

करतील. दिनांक: १०.११.२०२२ (बी.ए.एल.एल.बी.) वकील, उच्च न्यायालय कार्यालयः गणेश टायपिंग सेंटर

वांद्रे न्यायालयासमोर, प्रा.अ.का. मार्ग, वांद्रे-पूर्व, मुंबई ४०० ०५१.

#### **PUBLIC NOTICE** Mr. Shreeram Ramkrishna Jaiswal

he nominee / legal heir of Mr. Ram Krishna B. Jaiswal, Flat No.102, Royal Crest CHS.
LTD., at St. John Bapist Road, Bandra
West, Mumbai- 400050(Share Certificate
No.07, bearing distinctive Nos. 31 to 35) The deceased member of the society, died on dated 04/11/2020. All the legal heirs has eleased and relinquished their entire share right, title and interest in the above said Flat favour of applicant Mr. Shreeram Ramkrishna Jaiswal. Any person/s having any claim / right / interest in the said shares and said flat should intimate to the Secretary of the Society within 15 days from the publication of this notice failing which the claim / objections of such person/s will be deemed to have been waived and or abandoned forever and no claim shall be entertained in respect thereof and Society shall transmit the entire 100% share in the said flat and said share in favou of Mr. Shreeram Ramkrishna Jaiswal, the ntendina transferee. Sd/-

Shreeram Ramkrishna Jaiswal Royal Crest CHS. Ltd., / Flat No. 102, 1st Floor, / St. John Baptist Road, Bandra (West),/ Mumbai - 400050 Place : Mumbai / Dated : 11-11-2022

### जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आं की, सिडको आणि श्री, गंगाराम गिरसप्पा सोनकाव (मुळ परवानाधारक) यांच्या दरम्यान झालेला दिनांक २८.०६.२००० रोजीचा मळ अपार्टमेंट करारनाम आणि श्री. गंगाराम गिरसप्पा सोनकावडे (मुळ गरवानाधारक) आणि श्री. बबन यशवंत काम्बीं यांच्या दरम्यान झालेला दिनांक १३.०७.२००० रोजीचा मुळ अपार्टमेंट करारनामा जो मालमन् अपार्टमेंट क्र.एसएसआयआयए/६८७, क्षेत्रफळ १६.३९३ चौ.मी., तळमजला, इमारत क्र.एसएस आयआय/६८७, प्लॉट क्र.७, सेक्टर-१८, गाव कोपरखैरणे. नवी मंबई येथील जागेबाबत होते ते हरवले आहे. श्री. बबर यशवंत काम्बीरे यांच्या नावे श्री गंगाराम गिरमप्पा मोनकावटे यांनी आवश्यक अभिहस्तांकन करारनामा केला आहे आणि ो दिनांक १८.०७.२००० रोजीचे सिडको अपार्टमेंट विक्री पत्र क्र.सिडको/एईओ(केके)/२०००/६३९२ सिडकोद्वारा वितरीत दिनांक १३.०७.२००० रोजी ठाणे ३ उपनिबंधकांचे कार्यालयात नोंदणीकत आहे कोपरखैरणे पोलीस ठाणे. नवी मंबई येथे दिनांव ०९.११.२०२२ रोजी पोलीस एनसी नोंद करण्यात आली आहे. जर कोणास सापडल्यास कपया संपर्व श्री. काम्बीरे-९७०२५०८१६१

दिनांक: ११.११.२०२२ ठिकाण: नवी मुंबई

#### **BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED** CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oliseeds & Olis Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705. Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Websito: www.bsel.com CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

		(Rupees in Lai	chs, except per	r shares data)	
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended Sept 30, 2022	Quarter ended Sept 30, 2021	Half year ended Sept 30, 2022	Year ended March 31, 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1 2	Total income from operations	16.49	35.15	974.16	699.50
2	Net Profit/(Loss) for the period				
	(before tax and exceptional items)	(17.91)	9.71	913.56	591.80
3	Net Profit/(Loss) for the period before tax				
	(after exceptional items)	(17.91)	9.71	913.56	591.80
4	Net Profit/(Loss) for the period after tax				
	(after exceptional items)	(143.22)	(6.89)	899.15	485.79
5 6	Total comprehensive income for the period	(143.22)	(6.89)	899.15	485.79
6	Paid up Equity Share Capital				
	(Face Value of Rs. 10/- each)	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68
7	Earning Per Share (EPS)				
	- Basic	(0.17)	(0.01)	1.09	0.59
	- Dlluted	(0.17)	(0.01)	1.09	0.597
The	key information of the standalone financial result of	f the Company	are given belo	w:	
1 2	Total income from operations	16.49	35.15	974.16	699.50
2	Profit/(Loss) before tax	(17.91)	9.71	913.56	591.95
3	Profit/(Loss) after tax	107.40	(6.89)	899.15	485.94

Total comprehensive income for the period 107.40

Notes:

1. The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 10, 2022.

2. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015. Detailed quarterly and half yearly financial results in the prescribed format are available on the website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.bsei.com). For and on behalf of the Board of Director BSEL Infrastructure Realty Limited

Place : Navi Mumbai Dated : November 10, 2022

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की **श्री. अन्दल कादर ए. शेख** यांना खोली क्र.बी-१९ चारकोप(१) श्री संध्या कोहौसोलि., प्लॉट क्र.१०१ गरएससी-२१, सेक्टर १, चारकोप, कांदिवली (प. मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी., गाव कांदिवर्ल तालुका बोरिवली या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत वाटपपत्र माझे अशील श्रीमती माया राजेश शाह यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे. याबाब बहन्मंबई पोलीस/चारकोप पोलीस ठाणे. मंबई ये तक्रार क्र.४४३३७−२०२२ दिनांक ०९.११.२०२२ रोजं नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस सापडल्यास किंवा कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालीत स्वाक्षरीकर्ता ॲड. उमेश वी. जाधव यांना खोल क्र.४३, प्लॉट क्र.२५३, आमंत्रण कोहौसो लि सेक्टर क्र.२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-०००६७ येथे सूचना प्रकाशन तारखेपासून १४ **दिवस** संपर्क करावा अन्यथा असे समजले जाईल की, वाटपप व म्हाडा पासबुक हे हरवले आहे आणि त्याकरित त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत.

सही/-श्री. उमेश वी. जाधव वकील उच्च न्यायाल ठिकाण: मुंबई दिनांक:११,११,२०२२

#### **PUBLIC NOTICE**

General notice is hereby informed that Mr. Vaibhav M Shete is the legal heir of late Jayshree M Shete who was the owners in respect of the Flat No. 10 Shirin Apartment, in the society known a SHIRIN CHS LTD Nr. Makhmali Talao Old Bombay Agra Road, Thane West. Mr. Vaibhav M Shete have lost the agreement dated 1978 in respect of the said flat executed by and between Mr SR Mazgaonwala AND Smt KY Benga and YD Bengali & I say that I have lost the said document from my custody and have registered the complain before the Naupada Police Station 18/10/2022 bearing property missing

registered number 1886/2022. ANY PERSON, Body, person/ Institution etc. having the possessio of the said document should communicate the same to the undersigned at his address mentioned below, within 15 days from th publication of this notice

Thane, Dated 11/11/2022

#### Sd/ Advocate Roshan M. Shetty

Gala Number 1, New Vaibhav C.H.S Ltd., Opposite Shivsena BJP Office Charai Joshiwada, Thane (West).

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that my clients Mrs. HARSHA JADAVBHA

PATEL & Mrs. BHANUBEN J. PATEL, the int owners of a Flat bearing Flat No. 202 Second Floor, Building No. C-43, Preetan Shantinagar CHS Ltd., Sector 11. Shant Vagar, Mira Road (East) Thane-401107. That my clients were in possession of the

Original Agreement for Sale between Mr. MUKESHBHAI BHAGWANBHAI PATEL Mrs. MEENABEN MUKESHBHAI PATE and Mrs. HARSHA JADAVBHAI PATEL & Mrs BHANUBEN J. PATEL duly register pefore the Sub-Registrar of Assurance und No. TNN7/11648/2022 dated 08/07/2022.

That the Agreement for sale of the said FI

No. 202. Second Floor, Building No. C-43 reetam Shantinagar CHS Ltd., Sector 11 Shanti Nagar. Mira Road (E), Thane-401107 has been lost/misplaced on 25/10/2022 and omplaint has been lodged at Kashimira Police Station on 09/11/2022, bearing Los Report No. 27688-2022. That any perso finding the said Original Agreement for Sale of the said Flat, should hand over to m clients. That any person having any righ nterest, claim, charge on the basis of the said Original Agreement for Sale, should stake claim, if any within 15 days from the date of publication of this Notice and after stipulate ime, my clients shall disown the said origin Agreement for Sale.

A. K. SHEIKH (Advocate & Notary)
C/98 Shanti Shopping Center, Mira Road (E) Thane-401107 Date: 11/11/2022

बदल अर्ज क्रमांक ACC/H.O./4394/2022

<mark>ब्री. विजय जयराम गोरे रिपोर्टीं</mark>ग टस्टी

P.T.R. No. F-20807(M) बाबत.

स्वरूपाचा आहे काय?

सार्वजनिक न्यासाचे नाव **"आकार पॅरेंट असोशिएशन"** 

### NOTICE CHANGE OF NAME AND

DATE OF BIRTH
RAMAN JEET wife of LATE LT COL ANIL SINGH (RETD) residen of Mumbai, do hereby solemnly declare and affirm that my name and date of birth are wrongly mentioned in my Late husband's PPO NO M0037222007 as RAMANJIT SINGH AND 1968

espectively.
declare that my correct name i RAMAN JEET and my date of birth is 19-02-1968 as per affidavit Regd. No. 18131 dated 03/11/2022

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client viz. Smt. Aarti Santosh Mane, was holding an original Letter Dated 27-04-2001 issued by Trishul Estate Developers of Flat No 107, 1st Floor, "B" Wing, On Siddhivinayak Co-operative Housing Society Limited, Near IBPS, 90 Fee Road, Thakur Complex, Kandivali [East] Mumbai – 400101 [said Original Letter which is lost/ misplaced and not foun-

Our client hereby invite claims from general public on the said Original Lette as our client has not created any third party rights on the said Original Letter a well as not handed over the said Origina Letter to any third Person, Firm, Society Company, Corporation or any Bod

any Person, Firm, Society, Company Corporation or any Body Corporate havin any claim or lien, with regard to the sain Original Letter may file such claims o objections if any, together with relevant documents within the period of 14 days

M/s. Bhogale & Associates, Advocate

& Legal Consultants, 1202, 12th Floo

Maa Shakti, Dahisar Udayachal CHi Ltd., Ashokvan, Shlv Vallabh Road Borivali [East], Mumbal – 400 066 no claims or objections, as above, an received within the stipulated period, ou clients shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having

een waived, forfeited and / or annulled. M/s. Bhogale & Associates

होती (त्यात खरेदीदार म्हणून ज्ञात).

जाहीर सूचना

माझे अशिल श्री. बैजू वाय. गोराडिया आणि श्री. योगेश एन. गोराडिया यांच्या सूचनेनुसार येथे सूचन

रेण्यात आली आहे. श्री. रामनिकलाल बी. दोशी हे सोसायटीचे प्रामाणिक सदस्य आहेत, ज्यांच्याकरे

ाहिल्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक १०१, 'डी 'विंग, गोकुळ वाटिका कोहौसोलि., सेक्टर बी/२, पटेल

नगरच्या मागे, एम. जी. क्रॉस रोडक्र. ४, कांदिवली (प.), मुंबई - ४०० ०६७ चे मालकीत्व आहे (यापुढे

प्तदर फ्लॅट प्रिमायसे म्हणून संदर्भित). तर दिनांक ३०.०४.१९९२ रोजीच्या विक्री कराराद्वारे, मे. लक्ष्मी

बिल्डर्स (त्यात बिल्डर्स म्हणून ज्ञात) आणि मे. धरती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (त्यात कन्फर्मिंग पार्टी

न्हणून ज्ञात) यांनी सदर फ्लॅटची जागा श्री. दिलीपकुमार जे. शाह यांना विकली आणि हस्तांतरित केली

आणि ०७.१०.२००३ रोजी झालेल्या विक्री कराराद्वारे श्री. दिलीपकुमार जे. शाह (त्यात विक्रेता म्हणू-

ज्ञात) यांनी सदर फ्लॅटची जागा श्री. सोमानी व्ही. भांजी आणि श्री. भांजी एच. पटेल यांना विकृत

हस्तांतरित केली होती. आणि श्री. सोमानी व्ही. भांजी आणि श्री. भांजी एच. पटेल ( त्यामध्ये हस्तांतरकत

हणून ज्ञात) यांच्यात २६.१०.२००५ रोजी झालेल्या विक्री कराराद्वारे श्री. बैजू एस. दावडा आणि सौ.

रेखा एस. दावडा यांना सदर सदनिका जागेची विक्री आणि हस्तांतरण (त्यात हस्तांतरीती म्हणून ज्ञात)

आणि श्री. बैजू एस. दावडा आणि शीमती रेखा एस. दावडा ( त्यामध्ये हस्तांतरकर्ता म्हणून ज्ञात)

यांच्यात, दिनांक १६.०२.२०१३ रोजी झालेल्या विक्री कराराद्वारे सदर सदनिका शीमती. इंदुमती आर

आणि २ रा संयुक्त सदस्या श्रीमती. इंदुमती आर.दोशी यांचे २१.०८.२०२० रोजी निधन झाले आणि

न्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी (१) शी. रामनिकलाल बी. दोशी (पती), (२)

सौ. मनिषा जे. मेहता (पूर्वीची मनीषा आर. दोशी) (मुलगी) (३) शी. रोहित आर. एल. दोशी (मुलगा)

आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (मुलगा) यांनी सदर सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित,

नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्य

जागेच्या संदर्भात सर्व हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व

आणि भागभांडवल शी. रामनिकलाल बी. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण

मालक श्री. रामनिकलाल बी. दोशी आणि इतर कायदेशीर वारस (१) श्रीमती मनीषा जे. मेहता, (२) श्री

ोहित आर. दोशी आणि (३) शी. भावेश आर. दोशी यांनी सदर सदनिका श्री. बैजू वाय. गोराडिया आणि

जर कोणा व्यक्तीस/बँकेस, वित्तीय संस्थेस सदर फ्लॅंट जागेवर किंवा भागावर वारसाहक, ताबा, विक्री

भाडेपट्टा, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, मालकी हक्क, परवाना, कायदेशीर हक्क, परिरक्षा किंवा अन्य

इतर प्रकारे कोणताही दावा / आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात कागदोपत्री पुराव्यांसह खाल

दिलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसां**त

कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही किंवा दावा असल्यास ते त्याग किंवा

प्लॉटक्र.९३/डी-०९, गोराई-१, बोरिवली (प), मुंबई-४०००९२

स्थगित केले आहेत आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय विक्री व्यवहार पूर्ण केला जाईल.

दोशी यांना विकून हस्तांतरित केली होती. (त्यात हस्तांतरीती म्हणून ज्ञात).

शी. योगेश एन. गोराडिया खरेदीदारांना विकण्याचे मान्य केले.

दिनांक: ११.१०.२०२२

ठिकाण: मुंबई

सार्वजनिक न्यास नोंवणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, १ला मजला,

सस्मीरा बिल्डींग, सस्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०

बौकशीची जाहीर नोटीस

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, श्री. विजय जयराम

**गोरे**, यांनी खाली नमुद केलेली स्थावर मिळकत उपरोक्त न्यासाच्या रेकॉर्डक

वेण्यांकरिता मा. सहा. धर्मादाय आयुक्त, बृहन्सुंबई विभाग, मुंबई यांच्यासमीर महाराष्ट्र

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ अन्वये वरील बदल अर्ज

या कार्यालयात दाखल केला आहे. सदर बदल अर्जाच्या अनुषंगाने मा. सहा. धर्मादाय

आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे खालील नमुद केलेल्या मुद्यांवर चौकशी करणा

(१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक

जाला नामस्य प्रम्लला निष्कार त्त्रद् त्याताच्या नालकाचा आहं काय र स्थावर मिळकत (वर्णन): जिल्हा व रजिस्टर तुकडी सिंधुवुर्ग, तालुका व पोट तुकडी मालवण पैकी गाव मौजे गोळवण येथील स्थावर मिळकती. जिल्हा परिचद सिंधुदुर्ग, तालुका व पंचायत समिती मालवण पैकी गांव मौजे गोळवण

क्षेत्र.

हे.आर.पॉ.

0-86-8

ख. ०-०४-०

0-43-9

0-89-3

ख. ०-०७-५ 0-87-7

9-89-0

ख. ०-५४-० 9-84-0

2-89-0 ख. ०-३४-० **२-७५-०** खरेबी विलेल्या मिळकतीपैकी अ. नं. १ ते ३ या मिळकतीच्या चतुःसिमा

पूर्वेस: श्री. नाईक वगैरे यांची मिळकत, पश्चिमेस: श्री. परब व नाईक वगैरे योची मिळकत, उत्तरेसः श्री. विजय शांताराम बिरमोळे यांची मिळकत

पूर्वेसः श्री. नाईक वगैरे यांची मिळकत, पश्चिमेसः श्री. परब व नाईक वगैरे

योची मिळकत, उत्तरेसः श्री. संतोष गोपाळ केळुसकर यांची मिळकत

किंमत रू. १८,९०,०००/- (अक्षरी रूपये अठरा लाख नब्बद हजार फक्त)

देवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर

आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यार

कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाच

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा . शोचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

स्त्र. पै

9-22

30-0

9-98

(२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

येथील गोळवण- कुमामे ग्रामपंचायत हद्दीतील स्थावर मिळकती.

खरेवी विलेल्या मिळकतींचा सर्व्हे वर्णनाचा तपशिल:-

99

दक्षिणेस: श्री. जनार्वन सिताराम नारकर यांची मिळकत. खरेदी दिलेल्या मिळकतीपैकी अ. नं. ४ या मिळकतीच्या चतुःसिमा

दक्षिणेसः श्री. नाईक व सावंत यांची मिळकत.

नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

शेक्क्यानिशी आज दिनांक १३/१०/२०२२ रोजी दिलीँ.

शिक्का

अ.नं. सर्व्हे नं. हिस्सा नं

9) 983 (984)

২) ৭८८ (৭४३)

3) 988 (986)

४) १९२ (१४७)

खालीलप्रमाणे

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that my client viz. MR. SUSHIL SEQUEIRA is the son of the late JOSEPH PETER SEQUEIRA and MRS. BERNARDINE PHELOMINA MRS. BERNARDINE PHELDMINIA SEQUEIRA owner of Flat No.1301 on the 13° Floor, in "B" Wing, Central Tower A-G Co-Op Housing Society Ltd, Shell Colony, Godrej Central, Sahkar Nagar-1, Chembur, Mumbai-400071, hereinafter called as "the Said Flat". Mr. JOSEPH PETER SEQUEIRA died on 14/02/2018 without making progressions or will lowing helpid naking nominations or Will, leaving behind making nominations or Will, leaving behind his legal heirs and representatives namely 1) MRS. BERNARDINE PHELOMINA SEQUEIRA (wife), 2) MR. SUNDEEP PETER SEQUEIRA (Son), and 3) MR. SUSHIL SEQUEIRA (Son)

Surviving Legal heirs and representatives of late Mr. JOSEPH PETER SEQUEIRA executed a registered Release Deed dated 03/08/2022 bearing registered document No.KRL-2/14369/2022 and thereby released/transferred their rights, title, claims, interests, shares of whatsoever nature, etc. in the said Flat in favor of MR. SUSHIL SEQUEIRA. My client has approached the society for the transfer of shares and interest and the said flat in his name based on said release Deed. My client hereby invites claims or objections from the heir's or other claimants/objector/s to be delivered at the address of the advocate i.e., 201/B, Shree Hari Enclave Chs Ltd, Nahur Village, Mulund(W), Mumbai-100080 and at the address of the society addressing the chairman/secretary at Central Tower A-G Co-Op Housing Society Ltd, Shell Colony, Godrej Central, Sahkar Nagar-1, Chembur, Mumbai- 400071, in espect of "the Said Flat" within 14 days from respect of the said Flat within 14 ays from the date of publication of this notice. If no claims are received within a prescribed period, it shall be presumed that there are no claimant/s and my client shall be free to dea with "the Said Élat" and the society sha transfer the said flat in the name of my clie Place: Mumbai Date: 11/11/2022

SATYAM R DUBEY Advocate High Court Bombay

(डी. एस.शेखावत)

तकिल उच्च सारालय

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### **GOOD VALUE IRRIGATION LTD**

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30.09.2022

Sr.	Particulars	Quarter	Quarter	Half Yea	Year Ended	
No.		30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
1 2	Total income from Operations and other income  Net Profit / Loss for the period	0.00	0.00	0.00	0.00	17.25
3	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / Loss for the period after	(37.80)	(7.27)	(45.24)	(14.71)	(2.48)
4	tax (after Exceptional and / or Extraordinary items Total Comprehensive Income for the	(37.80)	(7.27)	(45.24)	(14.71)	(2.48)
5 6	period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)] Equity Share Capital	(37.80) 1736.63	(7.27) 1736.63	(45.24) 1736.63	(14.71) 1736.63	(2.48)
7	Reseves (excluding Revalutaion Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year Earnign Per Shares (of Rs.10/- each) (for continuing and discontinued	(1,793.34)	(1,793.34)	(1,793.34)	(1,793.34)	(1,793.34)
	operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.02) (0.02)	(0.04) (0.04)	(0.25) (0.25)	(0.08) (0.08)	(0.01) (0.01)

**Note:** The above is an extract of the detailed format of the un Audited Financial Results for the Quarter ended 30th September, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter ended 30th September, 2022 are available on the Stock Exchange vebsites (www.bseindia.com) and Company's website

For and on behalf of the Board

DIN No-01463131

Vishwajit Dahanuka

### आयबी इन्फोटेक एंटरप्राइजेस लिमिटेड

सीआवएन: एल३०००६एमएच१९८७नीएलसी०४५५२९

नोंदणीकृत कार्यालयः ४२८, कैलाश प्लाझा, बहुभवाग लेन, घाटकोपर (पु.), मुंबई-४०००७५. द्रुर.:(०२२) ६६७०९८००, ईमेल:iielimited@yahoo.in, वेबसाइट:www.ibinfotech.net.in ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

Date: 10.11.2022

Place: Mumbai

अ.	तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेले
頭.		तिमाही	तिमाही	तिमाही	सहा महिने	सहा महिने	वर्ष
		30.09.22	30.05.22	30.09.29	30.09.22	30.09.29	39.03.22
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७६.२८	0.23	0.49	હિંદ.५१	१.२३	२.२२
7	कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
	आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	१४.४१	(eve.et)	(0.66)	६.६४	(९.६०)	(११.९१)
Ę	करपूर्व कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	१४.४१	(eee.e)	(55.0)	६.६४	(९.६०)	(११.९१)
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	१४.४१	(છછ.છ)	(55.0)	६.६४	(९.६०)	(११.९१)
ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
	एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष						
	उत्पन्न (करानंतर))	१४.४१	(७.७७)	(১১.0)	६.६४	(९.६०)	(११.९१)
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल	१२८.०७	१२८.०७	१२८.०७	१२८.०७	१२८.०७	१२८.०७
e	राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	-	-	(29.60)
6	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)						
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	१. मूळ (रु.)	१.१३	-0.ह१	€0.0-	0.42	-0.64	€2.0-
	२. सौमिकृत (रु.)	१.१३	-0.६१	-0.0⊍	0.43	-0.64	-0.९३

🕴) ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता उपरोक्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १० नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले

२) मागील कालावधीचे निष्कर्ष जेथे आवश्यक आहे तेथे चाल कालावधीच्या प्रस्ततीकरणासाठी पर्नगठीत/पर्ननमट करण्यात आले

३) ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम. २०१६ अन्वये एमसीएद्वारा सुचित इंड-एएसनुसार केले आहेत. इंड-एएस सक्षम तुलनात्मक आकडे ३० जून, २०२२ रोजी संपलेली आणि ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेली संबंधित तिमाहीचे आकडे हे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षित केले नव्हते. तसेच ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित केले आहेत. तथापि व्यवस्थापनास असे हमी आहे की. महर वित्तीय निष्कर्ष हे कंपनीचे कामगिरीचे योग्य व सत

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.ibinfotech.net.in वेबसाईटवर आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरे

आयबी इन्फोटेक एंटरप्राइजेस लिमिटेडकरिता

सही/-जास्मिन पारेख

दिनांक: १०.११.२०२२

$\overline{\Delta}$	$\overline{}$	<u> </u>		
नस्	का	ाल	ाम	टड

### दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती

L	(5. ē									
П				तिमाहीअखेर		सहामाई	वर्षअखेर			
	अ. क्र.	तपशील	30.09.7077	३०.०६.२०२२	30.09.7078	३०.०९.२०२२	30.09.7079	39.03.2022		
II	д.,		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
	ए	परिचालनातून एकूण उत्पन्न	१५,८५०.३२	११,०८४.६०	९,०५४.७८	२६,९३४.९२	१७,६२०.३५	३८,२१६.३७		
	बी)	करपूर्व नफा	१०,४४३.९७	६,३४०.३८	५,०६६.८३	१६,७८४.३५	१०,१०८.५०	२२,६५१.१८		
	सी)	करपश्चात नफा	८,१९१.८६	५,३७२.८०	४,४००.५५	१३,५६४.६६	८,६३०.२९	१८,९२२.२४		
	डी)	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	८,१९४.१२	५,३६९.८२	४,४०१.७२	१३,५६३.९४	८,६३२.७१	१८,९७०.०३		
ו',										

गंच्या

वरील विवरण हे सेबी (सुची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर कंपनीची वेबसाइट www.nesco.in वर उपलब्ध आहे

> नेस्को लिमिटेड करिता सही/-

नोंदणीकृत कार्यालय : नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. सीआयएन : L17100MH1946PLC004886 वेबसाइट : www.nesco.in

	_						(रु. लाखांत)
			तिमाहीअखेर		सहामा	वर्षअखेर	
अ. क्र.	तपशील	30.09.7077	30.08.2022	30.09.7079	30.09.7077	30.09.7079	38.03.7077
Mi.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१५,८५०.३२	११,०८४.६०	९,०५६.७२	२६,९३४.९२	१७,६३५.७९	३८,२४१.२१
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	१०,४४२.००	६,३३७.८६	५,०६४.९७	१६,७७९.८६	१०,११२.८३	२२,६४६.००
m	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	१०,४४२.००	६,३३७.८६	५,०६४.९७	१६,७७९.८६	१०,११२.८३	२२,६४६.००
४	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	८,१८९.८९	५,३७०.२८	४,३९८.७५	१३,५६०.१७	८६,३४.६८	१८,९१७.१२
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (करपश्चात) व अन्य सर्वसम विशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	८,१९२.१५	५,३६७.३०	४,३९९.९२	१३,५५९.४५	८,६३७.१०	१८,९६४.९१
ξ	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. २/-दर्शनी मूल्य)	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०
હ	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	-	-	१,६८,३६४.८२
۷	त्यन्न प्रतिशेअर (ईपीएस)						
	अ) उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत (रु.) (अवार्षिकीकृत)*	<b>*</b> ११.६२	<b>*</b> ७.६२	<b>≉</b> ६.२४	<b>*</b> 88.24	<b>*</b> १२.२५	२६.८५
	ब) उत्पन्न प्रतिशेअर सौम्यीकृत (रु.)(अवार्षिकीकृत) 🛪	<b>*</b> ११.६२	<b>*</b> ७.६२	<b>≉</b> ६.२४	<b>*</b> १९.२५	*82.24	२६.८५

जमिनीचा प्रकार

भात

भात, पड

कलमबाग

कलमबाग, पड

							100 (110)					
			तिमाहीअखेर		सहामार्ह	वर्षअखेर						
ओ. क्र.	तपशील	३०.०९.२०२२	३०.०६.२०२२	30.09.7079	30.09.7077	३०.०९.२०२१	39.03.7077					
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)					
ए	परिचालनातून एकूण उत्पन्न	१५,८५०.३२	११,०८४.६०	९,०५४.७८	२६,९३४.९२	१७,६२०.३५	३८,२१६.३७					
बी)	करपूर्व नफा	१०,४४३.९७	६,३४०.३८	५,०६६.८३	१६,७८४.३५	१०,१०८.५०	२२,६५१.१८					
सी)	करपश्चात नफा	८,१९१.८६	५,३७२.८०	४,४००.५५	१३,५६४.६६	८,६३०.२९	१८,९२२.२४					
डी)	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	८,१९४.१२	५,३६९.८२	४,४०१.७२	१३,५६३.९४	८,६३२.७१	१८,९७०.०३					
۶. ۶	वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे आयो	. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे आयोजित पुनरावलोकन करण्यात आले असून शिफारस करण्यात आली आहे व तत्पश्चात संचालक मंडळाद्वारे त्यांच										

दि. १०.११.२०२२ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंज्री देण्यात आली आहे

कृष्णा एस. पटेल उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआचएन : ०१५१९५७२

मुंबई, १०.११.२०२२

अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंवणी कार्यालय